

अधिक्षक अभियंता, कृष्णा पाणी तंटालवाद  
विशेष कक्ष, पुणे या कार्यालयाचे प्रशासकीय  
व तांत्रिक नियंत्रणात बदल करण्याबाबत.

**महाराष्ट्र शासन  
जलसंपदा विभाग**

**शासन निर्णय क्रमांक: आढावा-२०२१/प्र.क्र.३२/२०२१/आस्था (पुनर्रचना)**

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

दिनांक:- २९ फेब्रुवारी, २०२४

**वाचा:-**

- १) जलसंपदा विभाग, शासन निर्णय, क्रमांक: संकीर्ण-१२०२ / ८१७ / आ (मंत्रालय), दि.१६.०७.२००३
- २) जलसंपदा विभाग, शासन निर्णय क्रमांक: आढावा - १००३ / २४५ / २००३ / आ.(प्रशि.), दि.२३.०७.२००३
- ३) जलसंपदा विभाग, शासन निर्णय क्रमांक: मांडवी - २०१० / प्र.क्र.३२७ / १०/जसंनि, दि.०८.११.२०११
- ४) जलसंपदा विभाग, शासन निर्णय क्रमांक: मांडवी - २०१३ / प्र.क्र.९९ / २०१३/जसंनि, दि.३१.०५.२०१३
- ५) जलसंपदा विभाग, शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण - १४१६ / प्र.क्र.१५६ / आ (वर्ग-१) दि.३१.०५.२०१६
- ६) जलसंपदा विभाग, शासन निर्णय क्रमांक: आढावा-२०२१/प्र.क्र.३२/२०२१/आस्था (पुनर्रचना), दि. १२/१०/२०२१.
- ७) जलसंपदा विभाग, शासन निर्णय क्रमांक: आढावा-२०२१/प्र.क्र.३२/२०२१/आस्था (पुनर्रचना), दि. २८/१२/२०२३.

**प्रस्तावना :-**

कृष्णा पाणी तंटालवादलसमोर महाराष्ट्र शासनाची बाजू समर्थपणे मांडण्यासाठी व राज्याची सक्षम यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या दृष्टिने संदर्भ क्र.२ अन्वये कृष्णा पाणी वाटप तंटालवाद विशेष कक्ष स्थापन करण्यात आला असून या कार्यालयाचे प्रशासकीय व तांत्रिक नियंत्रण सचिव (प्रकल्प समन्वय) यांचे अंतर्गत मुख्य अभियंता(जसं) व सह सचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्याकडे संदर्भ क्र.७ येथील शासन निर्णयान्वये सोपविण्यात आले आहे. आता, प्रशासकीय कारणास्तव सदर नियंत्रक अधिकारी बदलण्याबाबत शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

**शासन निर्णय :-**

अधीक्षक अभियंता, कृष्णा पाणी तंटालवाद, विशेष कक्ष, पुणे या कार्यालयाचे प्रशासकीय व तांत्रिक नियंत्रण मुख्य अभियंता(जसं) व सह सचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्याऐवजी मुख्य अभियंता, जलविज्ञान व धरण सुरक्षितता, नाशिक यांच्याकडे सोपविण्यात येत आहे.

२. अधीक्षक अभियंता, कृष्णा पाणी तंटालवाद विशेष कक्षाकडील सर्व कामकाजाचे सर्वकष नियंत्रण मुख्य अभियंता, जलविज्ञान व धरण सुरक्षितता, नाशिक यांचे राहिल. राज्य शासनाची बाजू लवादासमोर समर्थपणे मांडण्याची अंतिम जबाबदारी मुख्य अभियंता, जलविज्ञान व धरण सुरक्षितता, नाशिक यांची असेल.

३. राज्य शासनाची बाजू लवादासमोर समर्थपणे मांडण्यासाठी किंवा इतर प्रयोजनार्थ केंद्र शासनाशी व मा. सर्वोच्च न्यायालयाशी करण्यात येणारा पत्रव्यवहार शासनाच्या मान्यतेने करण्यात यावा.

४. कृष्णा पाणी तंटालवाद, विशेष कक्ष, पुणे कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांचे वेतन व भत्ते आणि इतर अनुषंगिक बाबी याबाबतची कार्यपद्धती पूर्वीप्रमाणेच राहिल.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२४०२२९१६०९०७०८२७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( उध्दव दहिफळे )

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा.राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मुंबई.
- २) मा.सभापती, विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
- ३) मा.अध्यक्ष, विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
- ४) मा.विरोधी पक्षनेता, विधानपरिषद/विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
- ५) मा.उपसभापती, विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
- ६) मा.उपाध्यक्ष, विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
- ७) सर्व सन्माननीय विधानसभा/विधानपरिषद व संसद सदस्य.
- ८) मा.मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ९) मा.उप मुख्यमंत्री(जलसंपदा) यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई.
- १०) मा.उप मुख्यमंत्री (वित्त व नियोजन)यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ११) मुख्य सचिव यांचे वरिष्ठ स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई.
- १२) अपर मुख्य सचिव (जसं), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १३) सचिव (लाक्षेवि), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.

- १४) सचिव (प्रकल्प समन्वय), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १५) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र १/ २, मुंबई/ नागपूर.
- १६) महालेखापाल (लेखापरीक्षा), महाराष्ट्र १/२, मुंबई/ नागपूर.
- १७) संचालक, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई
- १८) महासंचालक, संकल्पन, प्रशिक्षण, जलविज्ञान, संशोधन व सुरक्षा (मेरी), नाशिक.
- १९) सर्व कार्यकारी संचालक, पाटबंधारे विकास महामंडळ, जलसंपदा विभाग.
- २०) कार्यकारी संचालक, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे
- २१) मुख्य अभियंता, जलविज्ञान व धरण सुरक्षितता, नाशिक.
- २२) मुख्य अभियंता (जसं) व सह सचिव जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
- २३) सर्व मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग.
- २४) आंतर वित्तीय सल्लागार व सह सचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
- २५) सर्व मुख्य अभियंता व सह सचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
- २६) सर्व सह सचिव/उप सचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
- २७) अधीक्षक अभियंता, कृष्णा पाणी तंटालवाद विशेष कक्ष, पुणे.
- २८) सर्व अधीक्षक अभियंता, जलसंपदा विभाग.
- २९) सर्व कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग.
- ३०) कार्यकारी अभियंता, ई-प्रशासन संगणकीकरण विभाग, पुणे.  
(कार्यालयातील नियंत्रणात झालेल्या बदलाची नोंद घेण्यास्तव अग्रेषित)
- ३१) सर्व उप अभियंता, जलसंपदा विभाग.
- ३२) सर्व कार्यासने, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ३३) कार्यासन आस्थापना (पुनर्रचना) संग्रहार्थ.